

"आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास"
(इ.स.१८१८ ते १९४५) या प्रकल्पास
मान्यता देणेबाबत...

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: रासांधो-१०१२/प्र.क्र.१३०/२०१२/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख : ११ डिसेंबर, २०१३.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर आधुनिक इतिहास रचनेच्या तत्वानुसार आधुनिक महाराष्ट्राचा प्रमाणभूत असा एक सलग राजकीय इतिहास मराठी भाषेत नव्याने संपादीत / प्रकाशित करण्याची आवश्यकता विचारात घेऊन महाराष्ट्राच्या इतिहासाचे संपादन / प्रकाशन करण्याच्या योजनेस मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

विचारांती या शासन निर्णयान्वये "आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास (इ.स.१८१८ ते १९४५)" या प्रकल्पास रु. २.०० लक्ष (रुपये दोन लक्ष फक्त) इतके अर्थसहाय्य मंजूर करण्यास व सदर प्रकल्पाचे काम डॉ.किशन काशिराम चौधरी यांच्याकडे सोपविण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूरी देण्यात येत आहे.

- १) "आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास" प्रकल्पाच्या लेखनासाठी १ वर्षाची कालमर्यादा निश्चित करण्यात यावी.
- २) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी प्रकल्पांच्या लेखनाबाबत डॉ.किशन काशिराम चौधरी यांच्या बरोबर सामंजस्य करार करावा व कराराच्या वेळेस त्यांना नाममात्र मानधन अदा करावे व त्यांच्याकडून जसजसे लेखन मंडळाला प्राप्त होईल त्याप्रमाणे मानधनाची रक्कम त्यांना अदा करण्यात यावी.
- ३) "आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास" प्रकल्पाची मुद्रणप्रत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या ताब्यात आल्यानंतर छपाईसाठी योजनांतर्गत खर्च त्या त्या वर्षासाठी "३१ सहायक अनुदाने" या लेखाशिर्षाखाली उपलब्ध होणाऱ्या मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.
- ४) "आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास" या प्रकल्पाकरीता मंडळाकडून खर्च करण्यात आलेल्या रकमेचे विनियोग प्रमाणपत्र शासनास सादर करणे आवश्यक राहिल.

२. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

कृ.मा.प.

३. सदर प्रकल्पावर होणारा खर्च, "मागणी क्र.झेडएफ-०२, २२०५, कला व संस्कृती प्रचालन, (०२) योजनांतर्गत योजना (०२) (०२) राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (२२०५ ३२१४) ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर)" या लेखाशिर्षाखाली सन २०१३-१४ या वित्तीय वर्षात उपलब्ध करून दिलेल्या मंजूर तरतूदीतून व मासिक निधी विवरणपत्राप्रमाणे भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१२१११५३५५७५२३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
२. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
३. महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
४. महालेखापाल, महाराष्ट्र २ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), नागपूर,
५. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
६. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
७. वित्त विभाग (व्यय ४ / सेवा ५ / विनियम), मंत्रालय, मुंबई,
८. निवड नस्ती.